

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

## केंद्र शासन माहितीचा अधिकार अधिनियम २००५

### माहिती पुस्तिका

नोट:-



लोक प्राधिकारी - माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमामध्ये लोक प्राधिकार्याच्या संज्ञेत इतरही संस्थांचा समावेश करण्यांत आला आहे. या संज्ञेस पात्र होणाऱ्या सर्व संस्थांची यादी प्रत्येक विभागाने स्वतःहून प्रसिध्द करणे अत्यंत आवश्यक आहे.



माहितीच्या कायद्यांतर्गत स्वयंप्रेरणेने प्रसिध्द करावयाची माहिती नेहमी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रत्येक माहितीच्या बाबतीत प्रसिध्दीचा दिनांक दर्शविणे आवश्यक आहे.



माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमात स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. स्वतःहून अशी माहिती प्रसिध्द करण्यासाठी माहितीचा आवाका लक्षात घेता मोठ्या प्रमाणात संगणकीकरण अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक विभागाने संपूर्ण संगणकीकरणासाठी एक कृती आराखडा वेळापत्रकासह तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या आवश्यकतेसह तयार करणे आवश्यक आहे.

यांची यादी प्रसिध्द करणे आवश्यक आहे. कोणतीही संस्थेच्या घटनेनुसार एखाद्या कायदानुसार अथवा नियम किंवा शासकीय आदेशानुसार स्थापित करण्यांत आली आहे. अथवा जी शासनाच्या मालकीची किंवा शासनाने नियंत्रित केलेली अथवा शासनाकडून ज्या संस्थेला पुरेसा निधी प्राप्त होतो आहे अशा सर्व संस्थांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत आपणहून माहिती प्रसिध्द करणे ही यादी प्रत्येक संचालक विभागाकडून प्रसिध्द होणे बंधनकारक आहे.

### कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.  
शासकीय विभागाचे नांव :- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी .

कलम २ (एच) a/b/c/d

अनु क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	मा. आयुक्त.	काप आळी, जुने एस.टी.स्टँड भिवंडी, ४२१ ३०२

कलम २ एच नमुना (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्रालिधकारी संस्थांची यादी.  
शासकीय विभागाचे नांव, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी  
कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत

अनु क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	मा.आयुक्त. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	काप आळी, जुने एस.टी.स्टँड भिवंडी, ४२१ ३०२

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

कलम ४ (१) (ड) (i)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील विधी विभाग कार्यालयातील कार्य  
व कर्तव्ये यांचा तपशिल

१. कार्यालयाचे नांव :- विधी विभाग कार्यालय
२. पत्ता :- काप आळी, जुने एस.टी.स्टँड भिवंडी,  
४२१ ३०२
३. कार्यालय प्रमुख : विधी अधिकारी
४. शासकिय विभागाचे नांव : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
५. कोणत्या मंत्रालयातील  
खात्याच्या अधिनस्त: : नगरविकास विभाग
६. कार्यक्षेत्र कार्यानुरूप : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका  
क्षेत्र- २६.३६ चौ.की.मी.
७. विशिष्ट कार्य : महानगरपालिकेचे न्यायालयीन कामकाज  
पहाणे.
८. विभागाचे ध्येये व धोरण : महानगरपालिकेच्या पॅनलवरील नियुक्त  
वकीलाच्या सहाय्याने मनपातर्फे व मनपाच्या  
विरुद्ध न्यायालयात दाखल होणा-या दाव्याचे  
कामकाज पहाणे व चालवणे तसेच मनपाच्या  
आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व अभिप्राय  
देणे.
९. सर्व संबंधीत कर्मचारी तक्ता : १)विधी अधिकारी- विभागाशी संबंधित सर्व  
कामावर नियंत्रण ठवणे.  
२) लिपिक- विभागीय स्तरावर संबंधित कामे  
करणे.
१०. कार्ये : न्यायालयीन कामकाज पहाणे.अभिप्राय,  
व सल्ला देणे.
११. कामाचे विस्तृत स्वरूप : समन्स दाव्याची प्रत प्राप्त होताच त्यांची नोंद  
दफ्तरी घेतल्यानंतर, वकीलांची त्याकरता नियुक्ती करणे त्यांचे मार्फत जबाब कैफियत  
मुदतीत न्यायालयात सादर करणे त्याकरता दावा ज्या ज्या विभागासंबंधीत आहे. त्यातील  
तथा शाबीत करणेसाठी आवश्यक असणारे दस्तऐवज व माहिती संकलित करून वकीलांना  
उपलब्ध करून देणे दाव्यात महापालिकेतर्फे साक्षी/ पुरावा (Represent) दणे वकीलांना  
न्यायालयात प्रभावी युक्तीवाद करणे यासाठी न्यायालयात महत्वाच्या टप्प्यावर व इतरवेळी  
उपस्थित राहून पाठपुरवा करणे प्रत्येक दाव्यात निर्णय महापालिकेच्या बाजूने होईल यासाठी  
सर्वतोपरी प्रयत्न करणे अपयश आल्यास दाव्यातील गुण दोषाचा विचार करून महापालिकेचे  
हित लक्षात घेऊन वरिष्ठ स्तर न्यायालयात अपील दाखल करणे इत्यादी.

प्रत्येक दाव्याची नोंद ठेवणे व अनुषंगिक सर्व अभिलेख जतन करणे वकीलांची देयके  
तयार करणे व त्यासंबंधीच्या आवश्यक त्या सर्व नोंदी अभिलेखात नोंदणे.

महापालिकेच्या विविध विभागांकडून निरनिराळ्या प्रकरणी कायदेविषयक अभिप्राय मागितले जातात त्यावर कायद्यातील तरतूदीनुसार महापालिकेचे हित पाहून अभिप्राय देणे.

१२. (१) मालमत्तेचा तपशिल : महानगरपालिका नविन मुख्य प्रशासकीय इमारत  
(२) इमारती व जागेचा तपशिल : ४ था मजला, रुम नं.४०१, पाणी पुरवठा विभागा समोर
१३. उपलब्ध सेवा: -
१४. संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरच तपशिल.....
१५. कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा : ९५२५२२-२५७८५५ विस्तृत क्रमांक ४०५,४०४  
सकाळी - ९.४५ ते सायं -५.४५ मि.
१६. साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा : दुसरा व चौथा शनिवार, प्रत्येक रविवार व अन्य शासनाचे जाहीर सार्वजनिक रजा.  
सकाळी- ९.४५ ते सायं-५.४५ मि.

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

## विधी विभाग

कलम ४ (१) (ड) (iii) नमुना (अ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील विधी विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	विधी अधिकारी		न.पा. प्रशासन संचनालय मुंबई क्रएम्सीके११८१/सीआर२३/६१/६/दि.२/२/१९८१ नुसार विविध विभागाशी संबंधित महापालिका विरुद्ध दाखल झालेले सर्व न्यालयीन प्रकरणे वकीलांना सोपविणे व त्यावर अंमलबजावणी करणे. तसचे विभागीय स्तरावरील कामे पार पाडणे.	.....

ब				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
२	प्र.कार्या. अधि.	कार्यालयीन कामकाज	शासन निर्णयानुसार	.....

क				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
३	लिपिक	दाव्याच्या नोंदी ठेवण	शासन निर्णयानुसार	.....

ड				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
४	शिपाई	ऑफीस मधील दैनंदिन कामे	शासन निर्णयानुसार	.....

कलम ४ (१) (ड) (ii) नमुना (ब)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील विधी विभाग कार्यालयातील  
अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशिल

अ				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	विधी अधिकारी	विविध विभागाशी संबंधित महापालिका विरुद्ध दाखल झालेले सर्व न्यालयीन प्रकरणे वकीलांना सोपविणे व त्यावर अंमलबजाणी करणे. तसेच विभागीय स्तरावरील कामे पार पाडणे.	न.पा. प्रशासन संचनालय मुंबई क्रएमसीके११८१/सीआर२३/६१ /६/दि.२/२/१९८१ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९	

ब				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
२	प्र.कार्या. अधि.	कार्यालयीन कामकाज	शासन निर्णयानुसार	.....

क				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
३	लिपिक	दाव्याच्या नोंदी ठेवण	शासन निर्णयानुसार	.....

ड				
अ.क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
४	शिपाई	ऑफीस मधील दैनंदिन कामे	शासन निर्णयानुसार	.....

कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे  
प्रकाशन  
(कामाचा प्रकार / नाव )

कामाचे स्वरूप:- महापालिकेविरुद्ध दाखल झालेल्या विविध विभागाशी  
संबंधित न्यायालयीन प्रकरणे वकीलांना देणे व न्यायालयीन  
निर्णयानुसार कार्यवाही करणे.

संबंधित तरतुद:-

अधिनियमाचे नाव:- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ व इतर  
लागू असणारे नियम

नियम:- सर्व वरील प्रमाणे

शासन निर्णय:-

परिपत्रके:-

कार्यालयीन आदेश:-

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	महापालिका विरुद्ध दाखल झालेले सर्व न्यायालयीन प्रकरणे महापालिकेतर्फे वकीलांना सोपविणे. तसेच विभागीय स्तरावरील कामे पहाणे	न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयावर अवलंबून	विधी अधिकारी	

कलम ४ (१) (iv) नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्र.	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
१	महापालिका विरुद्ध दाखल झालेले सर्व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे	दाखल होणाऱ्या दाव्यानुसार	--	

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा विधी विभागातील काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा:-

अ. क्र.	काम / कार्य	दिवस / तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१.	महापालिका विरुद्ध दाखल झालेले सर्व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे व विभागीय स्तरावरील कामे पार पाडणे.	न्यायालयीन प्रकरणांचा अंतिम निकाल लागेपर्यंत	विधी अधिकारी	नगरसचिव (विधी विभाग नियंत्रण)



कलम ४ (१) (ब) (v)  
नमुना (अ)

विधी विभागातील कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अ. क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्रास (असल्यास)
	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९		

कलम ४ (१) (ब) (v)  
नमुना (ब)

विधी विभागातील कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अ. क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्रास (असल्यास)
	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९		

कलम ४ (१) (ब) (अ)  
नमुना (क)

विधी विभागातील कामाशी संबंधित परिपत्रके

अ. क्र.	शासकिय पत्रकानुसार दिलेले विषय	परीपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्रास (असल्यास)
	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (v)  
नमुना (ड)

विधी विभागातील कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/ धोरणात्मक परीपत्रके

अ. क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्रास (असल्यास)
	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (v)

नमुना (इ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयामध्ये  
उपलब्ध दस्ताऐवाजांची यादी दस्ताऐवाजांचा विषय

अ. क्र.	दस्ताऐवजांचा प्रकार	विषय	संबंधीत व्यक्ती / पदनाम	व्यक्तींचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१	दावा नोंद रजिस्टर	दाव्याच्या नोंदी.	लिपीक	विधी अधिकारी यांचे कार्यालय
२	कॅव्हेट नोंद रजिस्टर	कॅव्हेट नोंद.	लिपीक	
३	बिल रजिस्टर	वकीलांना अदा केलेली फी.	लिपीक	
४	आवक नोंद रजिस्टर	आलेले कागदपत्रे.	लिपीक	
५	जावक नोंद रजिस्टर	पाठविलेले कागदपत्रे.	लिपीक	
६	मस्टर	विभागीय कर्मचारी मस्टर.	लिपीक	
७	दावा छायांकीत प्रत	दावा छायांकीत प्रत.	लिपीक	

अभिलेखाची संपूर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्तावेज, नस्ती संगणिकृत माहिती इत्यादी असेल. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकतेनुसार नमूने घेण्याच्या कार्यपध्दतीचाही अंतर्भाव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तींची यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्ताऐवजांचे विस्तृत माहिती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्तावेज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत त्यांची यादी करून ठेवणे. लवकर सापडण्याच्या हेतूने ही यादी कार्यालयामध्ये कक्षाप्रमाणे, टेबलप्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे तयार करावी.

कलम ४ (१) (ड) (vi)

-:नमुना (इ):-

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयामध्ये  
दस्ताऐवजांची वर्गवारी

अ. क्र.	दस्तऐवजांचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदपुस्तक /व्हाऊचर इ.नोंद पुस्तक	विषय	प्रमुख बाबींचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	दावा नोंद रजिस्टर	दाव्याच्या नोंदी.		कायम
२	कॅव्हेट नोंद रजिस्टर	कॅव्हेट नोंद.		५ वर्ष
३	बिल रजिस्टर	वकीलांना अदा केलेली फी.		३० वर्ष
४	आवकनोंद रजिस्टर	आलेले कागदपत्रे.		५ वर्ष
५	जावक नोंद रजिस्टर	पाठविलेले कागदपत्रे.		५ वर्ष
६	मस्टर	विभागीय कर्मचारी मस्टर.		कायम
७	दावा छायांकीत प्रत	दावा छायांकीत प्रत.		३० वर्ष

कलम ४ (१) (ब) (vii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयाच्या  
कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अ. क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/अधिनियमा/ परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
१	दस्तऐवजा बाबत अपेक्षिलेली माहिती		निरंक	

टिप:- कलम ४ (१) (ब)(vii) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम / नियम/परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी/राबवितांना जनतेची मते/आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपध्दतीची माहिती देणे अपेक्षित आहे.

अनेक वेळा समितीची स्थापना करुन शिबीराद्वारे,ग्रामसभेद्वारे,सुनवाई अथवा कर्मचाऱ्यांच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यांत येते.

कलम ४ (१) (ब) (viii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागात सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी गठीत केलेल्या दोन व्यक्तीचा मिळून बनलेल्या मंडळाचे परिषदाचे, समित्याचे, बैठकीचे कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगे माहिती निरंक आहे.

कलम ४ (१) (ब) (ix)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागात असलेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका

टेबल नंबर	कामाचे स्वरूप	लिपीकाचे नांव	शिपाई संख्या
टेबल नं.१	नगरसेवक पत्र व्यवहार व संगणकीय कामकाज, आलेले दावे रजिस्टर मध्ये नोंद करणे, टाईपींगची कामे व इतर कार्यालयीन कामकाज पहाणे.	श्री. चिंतामण आवड्या शेंडे	
टेबल नं.२	विधी विभागाकडील लेखा विषयक काम काज वकील फी बाबतचे विले काढणे व इतर कार्यालयीन कामकाज.	श्री. भुपेंद्र राजू श्रीमल	
टेबल नं.३	माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येणा-या माहिती अधिकाराच्या अर्जांना वेळेत अर्जादारांना माहिती देवून अर्जांचा निपटारा करणे. व इतर टाईपींगची कामे करणे.	श्री. माधव ना. दुमाने	
टेबल नं.४	विधी विभागाकडील लेबर कोर्टाकडील दाव्यांची कामे व इतर कार्यालयीन कामे पहाणे.	श्री. प्रताप सत्यनारायण सब्बनी	
टेबल नं.५	विधी विभागाकडील आवक-जावक नोंदीची कामे पहाणे व इतर कार्यालयीन कामे पहाणे.	सौ.संध्या रामचंद्र गभाले.	
टेबल नं.६	मुंबई उच्च न्यायालयातील संगणकावरील आदेश काढणे, प्रभागांना समिती कार्यालयांना लावावयाचे आदेश, परिपत्रके व इतर कार्यालयांना आदेश काढणे.	श्री. हैदरअली खलील शेख	
	भिवंडीतील वकीलचा पत्रव्यवहार करणे, दस्ताऐवज वकीलांना पोहचवणे इत्यादी कामे करणे.	श्री. राजेंद्र गोविंद तांबे	
	मनपा सर्व प्रभाग समिती कार्यालयात व इतर कार्यालयान मध्ये विधी विभागाकडील देण्यात येणारे आदेश, परिपत्रके लावणे. तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येणारे अर्ज संबंधीत प्रभाग कार्यालया नूसार वर्ग करणे तसेच वरिष्ठांच्या आदेशा नुसार इतर कामे करणे.	श्री. अखिलेश अशोक पवार	१

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागात असलेल्या  
अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कार्यकारणी स्तर

मा.आयुक्त सो.,
मा. नगरसचिव सो.,(विधी विभाग नियंत्रण)
विधी अधिकारी
प्र.कार्या.अधिक्षक
लिपीक
शिपाई

कलम ४ (१) (ड) (ख)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयातील  
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची विस्तृत माहिती



वेतन रुपरेखा

अ.क्र	वर्ग	वेतन रुपरेखा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित महागाई भत्ता,घरभाडे, भत्ता,शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)
२	वर्ग- २	९३००- ३४८००			
३	वर्ग - ३	५२००- २०२००			
४	वर्ग - ४	४४४०-७४४०			

कलम ४ (१) (ड) (xi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागाचा योजनेचा तपशील :

नमुना- अ

अ.क्र .	योजनेचा तपशील	प्रस्तावित खर्च	अभिप्राय (असल्यास)
१.	महाराष्ट्र महानगरपालिका , अधि, १९४९	-	-

कलम ४ (१) (ड) (xi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागाचा अर्थसंकल्पाबाबतचा तपशील :

नमुना- ब

अ.क्र .	सन २०१९-२० ला दिलेला अर्थसंकल्प	वितरीत केलेल्या रकमा	अभिप्राय (असल्यास)
१.	५० लाख वकील फी करीता.	-	-
२.	५० लाख न्यायालयीन प्रदाने करीता.	-	-

कलम ४ (१) (ड) (xii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागातील अर्थसहाय्याबाबत :

अ.क्र .	अर्थसहाय्य अंमलबजावणीची रितीबाबत.	वाटप केलेल्या रकमा	अभिप्राय (असल्यास)
	तरतुद उपलब्ध नाही.	-	-



कलम ४ (१) (ड) (xiii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागाने ज्या वकीलांना मनपा पॅनेलवर नियुक्त केलेल्या वकीलांचा तपशील :

अ.क्र	मनपा पॅनेलवर नियुक्त वकीलांचा तपशील	मा.न्यायालयाचे नांव	अभिप्राय (असल्यास)
१.	अॅड. श्री. तारिक मोमीन	भिवंडी / ठाणे	
२.	अॅड. श्री. संतोष गंगाराम भोईर	भिवंडी / ठाणे	
३.	अॅड. श्री. अरुण एस. नवरे	ठाणे	
४.	अॅड. श्रीम. नम्रता एस. बोबडे	ठाणे	
५.	अॅड. श्री. उत्तम शंकरराव जगदाळे	औद्योगिक न्यायालय ठाणे	
६.	अॅड. श्री. रामचंद्र शांताराम आपटे	मुंबई, उच्च न्यायालय	
७.	अॅड. श्री. नारायण आर. बुबना	मुंबई, उच्च न्यायालय	
८.	अॅड. मनोजप्रसाद जयानंद भट्ट	मुंबई, उच्च न्यायालय	
९.	अॅड. श्रीम. सुचिता द. घैसास	मुंबई, उच्च न्यायालय	

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका विधी विभाग

कलम ४ (१) (ड) (xiv)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे, चालू वर्षाकरिता.

अ.क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदार व्यक्ती
१.	निरंक	निरंक	निरंक	-	विधी अधिकारी

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका विधी विभाग

कलम ४ (१) (ड) (XV)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

उपलब्ध सुविधा  
भेटण्याच वेळे संदर्भात माहिती  
वेबसाईट विषयी माहिती  
कॉलसेंटर विषयी माहिती  
अभिलेख तपासण्यासाठी उपलब्ध सुविधांची माहिती  
कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती  
नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती  
सुचना फलकाची माहिती  
ग्रंथालय विषयी माहिती

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार
१.		९.४५ ते ५.४५			लिपिक	

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

## विधी विभाग

कलम ४ (१) (ड) (xvi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभाग कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील)यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

### अ. शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	शासकीय माहिती अधिकारींचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	अपिलीय अधिकारी
१	अनिल वसंत प्रधान	विधी अधिकारी	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	२५७८५५	anilpradhan812@gmail.com	अनिल वसंत प्रधान नगरसचिव (विधी विभाग नियंत्रण)

### ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	शासकीय माहिती अधिकारींचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	अपिलीय अधिकारी
१	लिपीक विधी विभाग	सहाय्यक माहिती अधिकारी	भिवंडी निजामपूर श.मनपा	२५७८५५	anilpradhan812@gmail.com	अनिल वसंत प्रधान नगरसचिव (विधी विभाग नियंत्रण)

### क. अपिलीय अधिकारी

अ.क्र.	शासकीय माहिती अधिकारींचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	अपिलीय अधिकारी
१	अनिल वसंत प्रधान	नगरसचिव (विधी विभाग नियंत्रण)	भिवंडी निजामपूर श.मनपा	२५००५२	anilpradhan812@gmail.com	नगरसचिव (विधी विभाग नियंत्रण)

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधीत महत्तवाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशनाकरिता तयार करणे व विस्तारित करणे.

#### कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करणाऱ्याची माहिती यापुढे देण्यांत येईल असे जाहीर करणे.

#### निरंक

टिप:- लोकप्राधिकारी / शासकीय माहिती अधिकारी हे सूचना फलक / वर्तमानपत्र सार्वजनिक सूचना, प्रसारमाध्यमे, सूचना प्रसारण, इंटरनेट इ. चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका विधी विभाग

कलम ४ (१) (ड) (xvii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील विधी विभागात विहित करण्यात येईल अशी इतर माहिती बाबत :

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ नुसार मा.महासभेने व स्थायी समितीचे धोरणात्मक निर्णयानुसार (ठरावानुसार) वेळोवेळी येणारी इतर माहिती निरंक आहे.

